

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/ २०७ /२०१५  
 दिनांक : ०५/०२/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, महिला व बालकल्याण समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण  
 समितीची पाक्षिक सभा दिनांक ११/०३/२०१५ रोजी आयोजित  
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची  
 पाक्षिक सभा बुधवार दिनांक ११/०३/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या  
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत  
 आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही  
 विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १४

दिनांक : ११/०३/२०१५

वेळ : दुपारी - ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ११/०३/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.


-----

दिनांक ११/०२/२०१५ व २५/०२/२०१५ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १३ ) चा सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. महिला व बालकल्याण योजना क्र.१६ अंतर्गत मा.महापालिका सभा ठराव क्रमांक ४५७ दि.२०/०१/२०१४ अन्वये मंजूर धोरणानुसार घटक योजना क्र.१६ इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण (एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.डी.एस., बी.यु.एम.एस.) एम.बी.ए. युवतींना अर्थसहाय्य देणे या योजने करिता जाहिर प्रकटनानुसार अर्ज मागविणेत आले होते. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात २३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर अर्जांची अटी शर्तीनुसार तपासणी केली असता ४३ अर्ज पात्र झालेले असून १८९ अर्ज अपात्र झाले आहेत. सदर पात्र लाभार्थीला प्रत्येकी र.रु.१५,०००/- या प्रमाणे एकूण ४३ लाभार्थींसाठी र.रु.६,४५,०००/- (अक्षरी र.रु. सहा लाख पंचेचाळीस हजार फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे. सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात “ १२ वी नंतरचे वैद्यकीय (एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.डी.एस., बी.यु.एम.एस.) एम.बी.ए. अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी ” या उपलेखाशिर्षावर रक्कम रु.३०,००,०००/- इतकी तरतूद शिल्लक आहे त्यामधून खर्च करणेत येईल. पात्र लाभार्थींना अर्थसहाय्य अदा करण्याकरिता येणा-या र.रु.६,४५,०००/- (अक्षरी र.रु.सहा लाख पंचेचाळीस हजार फक्त) चे

खर्चास तसेच यानंतर दि.३१ ऑगष्ट २०१५ पर्यंत अपात्रतेची पुर्तता करून पात्र ठरणा-या लाभार्थींना अर्थसहाय्य देणेकामी येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



**नगरसचिव**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ २०७ /२०१५

दिनांक : ०५/०३/२०१५ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.